SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

April 18, 2025

To,
The Listing Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Scrip Code: 509423

Dear Sir(s),

Sub: Newspaper Publication

Ref: Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, as amended ("Listing Regulations").

Pursuant to Regulations 30 and 47 of the Listing Regulations, we hereby enclose copies of the newspaper advertisement of the audited financial results for quarter and financial year ended March 31, 2025, as published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadeep

The same are also been made available on the Company's website at www.sanathnagar.in.

Kindly take the above information on your record.

Yours faithfully, For Sanathnagar Enterprises Limited

Abhijeet Shinde Company Secretary & Compliance Officer Membership No.: A33077

Encl: As above

Tel.: +91.22.67737373 Fax: +91.22.23024420 CIN.: L99999MH1947PLC252768

US PRESIDENT HAS THREATENED FUND CUTS OVER PRO-PALESTINE PROTESTS

Harvard may not be allowed to enrol foreign students: Trump

KANISHKA SINGH Washington, April 17

THE US DEPARTMENT of Homeland Security said Harvard University will lose its ability to enroll foreign students if it does not meet demands from the Trump administration to share information on some visa holders, marking the government's latest escalation against the educational institution.

Department of Homeland Security Secretary Kristi Noem also announced on Wednesday the termination of two DHS grants totaling more than \$2.7 million to Harvard.

Noem said she wrote a letter to Harvard demanding records on what she called the "illegal and violent activities" of Harvard's foreign student visa holders by April 30.


"And if Harvard cannot verify it is in full compliance with its reporting requirements, the university will lose the privilege of enrolling foreign students," Noem said in a state-

A Harvard spokesperson said the university was aware of Noem's letter "regarding grant cancellations and

STANDOFF CONTINUES

■ Harvard won't be able to enrol foreign students if it fails to share additional info: Department of Homeland Security (DHS)





On Wednesday, DHS terminated two grants totaling more than **\$2.7 mn** to Harvard

■ Harvard said it "will not surrender its independence or relinquish its constitutional rights"

scrutiny of foreign student visas."

The spokesperson said the university stood by its statement earlier in the week to "not surrender its independence or relinquish its constitutional rights" while saying it will comply with the law.

President Donald Trump's administration has threatened universities with federal funding cuts over pro-Palestinian campus protests against US ally Israel's devastating military assault on Gaza after a deadly October 2023 attack by Palestinian Hamas militants.

Trump casts the protesters

as foreign policy threats who are antisemitic and sympathetic to Hamas. Protesters, including some Jewish groups, say the Trump administration

Gaza with support for extremism and antisemitism. The Trump administration is also attempting to deport some foreign protesters and has revoked hundreds of visas

wrongly conflates their advo-

cacy for Palestinian rights and

criticism of Israel's actions in

"With a \$53.2 billion endowment, Harvard can fund its own chaos - DHS won't,"Noem said, adding an

sive about the Trump adminis-

Take the post-study work

visa, for instance. The US gov-

ernment may introduce legisla-

tion to terminate the Optional

Vidysea Education.

"anti-American, pro-Hamas ideology" existed at Harvard.

Harvard has previously said it worked to fight antisemitism and other prejudice on its campus while preserving academic freedoms and the right to protest.

The Trump administration said late last month it was reviewing \$9 billion in federal contracts and grants to Harvard and later called for restrictions - including a mask ban and removal of diversity, equity and inclusion programs - to be put in place for the university to continue receiving

Practical Training programme,

which currently allows international students to work in the US

for 12 months after graduation.

Students with STEM (Science,

Technology, Engineering, and

REUTERS

federal money.

Tax-exempt status to be revoked?

THE INTERNAL REVENUE **SERVICE** (IRS) is weighing whether to revoke Harvard's tax exemption, according to three people familiar with the matter, which would be a significant escalation of the Trump administration's attempts to choke off federal money and support for the leading research university. Some IRS officials have told

colleagues that the Treasury Department on Wednesday asked the agency to consider revoking Harvard's tax-exempt status, according to two of the people, who spoke on the condition of anonymity to describe internal conversations.

An IRS spokeswoman declined to comment. President Trump has called publicly for Harvard to pay taxes, and his administration cut \$2.2 billion in federal funding to the university after it refused to submit to the administration's pressure campaign.

OpenAI unveils tech that can 'think' with images

CADE METZ San Francisco, April 17

IN SEPTEMBER, OPENAL introduced AI technology that could "reason" through tasks involving math, coding and science.

Now, this technology can tackle similar tasks that involve images, including sketches, posters, diagrams and graphs.

On Thursday, the company unveiled two new versions of its reasoning technology called OpenAI o3 and OpenAI o4mini. Each can handle tasks that involve both images and

These systems can "manipulate, crop and transform images in service of the task you want to do," said Mark Chen, head of research at OpenAI, in announcing the new system during an internet livestream.

OpenAI also said these systems could generate images, search the web and use other digital tools.

Unlike early versions of its ChatGPT chatbot, these reasoning systems spend a significant amount of time "thinking" about a question before answering, rather than providing an instant response.

The systems are part of a wider effort to build AI that can reason through complex tasks. Companies like Google, Meta and DeepSeek, a Chinese start-



Unlike early versions of its ChatGPT chatbot, these reasoning systems spend significant amount of time "thinking" about a

question before answering, rather than providing an instant response

technologies.

The goal is to build systems that can solve a problem through a series of steps, each one building on the last, similar to how humans reason. These technologies can be particularly useful to computer programmers who use AI systems to write code.

The reasoning systems are based on a technology called large language models (LLMs). To build reasoning systems, companies put LLMs through an additional process called reinforcement learning.

During this process, a system learns behavior through extensive trial and error. By working through vari-

up, are developing similar ous math problems, for

Google partially loses ad tech antitrust case in US

instance, it can learn which methods lead to the right answer and which do not.

If it repeats this process with a large number of prob-

lems, it can identify patterns. OpenAI's latest systems have learned to handle problems that involve both images

and text. Experts point out that reasoning systems do not necessarily reason like a human. And like other AI technologies, they can get things wrong and make stuff up - a phenomenon

called hallucination. OpenAI also unveiled a new tool, Codex CLI, that is designed to further facilitate computer programming tasks that involve systems like o3 and o4-mini.

Called an AI agent, it provides ways of using these AI systems in tandem with existing code stored on a programmer's personal machine.

The company said it was open sourcing this tool, meaning it is freely sharing its underlying technology with programmers and businesses, allowing them to modify and build on the technology.

OpenAI said that, beginning Wednesday, these new systems would be available to anyone who subscribed to ChatGPT Plus, a \$20-a-month service, or ChatGPT Pro, a \$200-a-month service that provides access to all of the company's latest tools.

Students'opt out' of US amid visa woes

across the country.

New Delhi, April 17

MANU KAUSHIK

THE ONGOING STANDOFF between the US government and Ivy League universities, along with stricter post-study visa rules, increasing cancellations of H-1B visas, and high rejection rates, is weighing heavily on the minds of Indian students planning to pursue higher education in the US. Study abroad platforms have reported a 30% drop in applications in recent weeks, as students grow increasingly cautious about investing time and money in a country facing policy uncer-A reduction in university

funding, stricter work permit regulations, and rising student visa rejections are significantly deterring Indian students from choosing the US for higher education. The current trend indicates a decline of around 30%. With rising costs, fewer scholar-



ships, limited post-study work opportunities, and growing uncertainty, many students especially those from middleclass or ROI-focused backgrounds — may shift toward more welcoming destinations like Ireland, the UK, Germany, and Australia," said the head of a study abroad platform with significant exposure to the US mar-"The students are apprehen-

Mathematics) degrees are eligible for a 24-month extension under this programme. The recent standoff between Ivy League universities such as Harvard, Princeton and the US government doesn't augur well for students, as the federal funding freeze could lead to fewer scholarships and higher tuition

"We are expecting a drop in tration, and as a result, many of them are holding on to their US applications, especially for admission offers from the US STEM and postgraduate procolleges, taking time to deposit grammes, with Indian students admission fees, and rethinking increasingly prioritising destitheir decision," said Karunn nations that offer affordability, Kandoi, founder and CEO of stability, and clearer career path-

> "Even those students who were looking at the US as the only option are in the wait-andwatch mode, and preparing a

secondary destination option, said Kandoi. Experts say the post-study outlook for students is becoming increasingly hostile. For instance, a tougher immigration stance and rising layoffs in sectors like tech and manufacturing are affecting H-1B visa holders, with recent reports of visa cancellations. "The Indian students are concerned, but we still haven't seen

abroad platforms believe that the US visa rejection rate in the first four months of 2025 stood at nearly 50% as compared to 35% in the past year. In January, the US Department of Homeland Security had introduced new rules that were aimed at modernising the H-1B

any dip in the visa applications,"

said Lindsey Lopez, senior direc-

tor (US partner relations) at

ApplyBoard. Anecdotally, study

programme by streamlining the approval process, increasing its used by advertisers to buy disflexibility to allow employers to play ads. retain talented workers.

US District Judge Leonie Brinkema found on Thursday that the Alphabet Inc. unit vio-

company's business.

BLOOMBERG

April 17

lated antitrust law in the markets for advertising exchanges and tools used by websites to sell ad space, known as ad servers. But she said the company didn't meet the definition of a monopoly for a third market of tools

GOOGLE WAS FOUND by a

federal judge to have illegally

monopolized some online

advertising technology markets

in a blow to a key part of the

Alphabet shares quickly sank



as much as 3.2% on the ruling, then slightly pared their losses. The stock was down 1.4% at \$151.18 at 11:25 a.m. in New York.

"Google has willfully engaged in a series of anticompetitive acts to acquire and maintain monopoly power in the publisher ad server and ad exchange markets for open-web display advertising," Brinkema

tied together its publisher ad server and ad exchange through contracts and integrating the technology, "which enabled the company to establish and protect its monopoly power in these two markets." The judge found that Google

wrote. For over a decade, Google

"further entrenched its monopolypowerby imposing anticompetitive policies on its customers and eliminating desirable product features. In addition to depriving rivals of the ability to compete, this exclusionary conduct substantially harmed Google's pub lisher customers, the competitive process, and, ultimately, consumers of information on the open web."



Date: April 17, 2025

Place: New Delhi

E2E Networks Limited

CIN-: L72900DL2009PLC341980

Awfis, 1st Floor, A-24/9, Mohan Cooperative Industrial Estate, Mathura Road, New Delhi-110044, Phone No. +91-11-4084-4964 Email: cs@e2enetworks.com, Website https://www.e2enetworks.com/

Statement of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2025.

The audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 ("Financial Results") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on April 17, 2025.

Company's website at https://cms.e2enetworks.com/uploads/Audit financial Results for the Financial year ended March 31 2025 fbfdbb2ca3 64c7f499b4.pdf

The full formal of Financial Results is available on the website of Stock Exchange at <u>www.nseindia.com</u> and also on the

and can be assessed by scanning the OR code.



For E2E Networks Limited

Srishti Baweja Whole Time Director DIN: 08057000

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

Registered Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001

Corporate office: Lodha Excelus, N M Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai - 400011 Tel: +9122 6773 7373; Email: investors.sel@lodhagroup.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR

ENDED MARCH 31, 2025

The Board of Directors of the Company at their meeting held on April 17, 2025 approved the audited financial results for the quarter and financial year ended March 31, 2025. The full audited financial results of the Company along with Auditors Report, is available on the BSE Ltd website at www.bseindia.com and also posted on the Company's website at https://www.sanathnagar.in/investor-relation/financial-result/financial-year-

2024-2025 which can be accessed by scanning the Quick Response Code.



For Sanathnagar Enterprises Limited

sd/-Sanjyot Rangnekar Chairperson

DIN: 07128992



JIO FINANCIAL SERVICES LIMITED

(formerly known as Reliance Strategic Investments Limited)

Registered Office and Corporate Office: 1st Floor, Building 4NA, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051, Maharashtra, India

Tel: +91 22 3555 4094 | E-mail: Investor.relations@jfs.in | Website: www.jfs.in Corporate Identity Number: L65990MH1999PLC120918

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2025

STANDALONE

(₹ in crore, except earnings per share) CONSOLIDATED

	Particulars	Quarter ended 31-03-2025 Audited	Year ended 31-03-2025 Audited	Quarter ended 31-03-2024 Audited	Quarter ended 31-03-2025 Audited	Year ended 31-03-2025 Audited	Quarter ended 31-03-2024 Audited
1.	Total Revenue from operations	151.53	805.56	140.51	493.24	2,042.91	418.10
2.	Net Profit before exceptional item and tax	126.02	653.39	104.01	395.81	1,946.91	392.67
3.	Profit before tax	126.02	653.39	104.01	395.81	1,946.91	392.67
4.	Profit after tax	97,14	548.91	77.76	316.11	1,612.59	310.63
5.	Total Comprehensive income/ (loss) for the period	97.40	548.65	77.78	4,534.26	(15,651.16)	14,223.30
6.	Paid-up Equity share capital (face value ₹10 per share)	6,353.14	6,353.14	6,353.28	6,353.14	6,353.14	6,353.28
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	18,632.32	18,632.32	18,083.53	1 17 143 38	1,17,143.38	1,32,794.3
8,	Earnings per Equity share - Basic and Diluted (₹)	0.15	0.86	0.12	0.50	2.54	0.49

Date : April 17, 2025

Place: Mumbai

a) In terms of the Scheme of Arrangement between Reliance Industries Limited ("RIL") and its shareholders and creditors & the Company and its shareholders and creditors, sanctioned by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai bench vide its order dated June 28, 2023, consequent to the forfeiture and cancellation of 1,42,565 partly paid-up equity shares by RIL with effect from October 22, 2024, 1,42,565 equity shares of face value of ₹ 10 each of the Company held by "JFSL TRUST-PPS (RIL)" stood cancelled without any consideration and the corresponding equity share capital of the Company stood reduced with effect from October 22, 2024. Accordingly, the paid-up equity share capital of the Company has been reduced from ₹ 6,353.28 crore comprising 635,32,84,188 equity shares of ₹ 10 each to ₹ 6,353.14 crore comprising of 635,31,41,623 equity shares of ₹ 10 each.

b) The above audited standalone and consolidated financial results of the Company for the guarter and year ended March 31, 2025 have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as notified under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder. The above standalone and consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on April 17, 2025 and the Board of Directors in its meeting held on the same date have taken on record and approved the same.

c) The above is an extract of the detailed format of the audited standalone and consolidated financial results for the guarter and year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the audited standalone and consolidated financial results for the guarter and year ended March 31, 2025, are available on the Stock Exchanges' websites (www.bseindia.com / www.nseindia.com), the Company's webpage https://www.jfs.in/financials/ and can also be accessed by scanning the following Quick Response Code.



For and on behalf of the Board of Directors For Jio Financial Services Limited (Formerly known as Reliance Strategic Investments Limited)

> Managing Director and Chief Executive Officer (DIN: 09250710)

Hitesh Kumar Sethia

Place: Mumbai Date: April 17, 2025

epaper.financialexpress.com

पिंपरी-चिंचवडमधील मोशीत 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पात १३ कोटी युनिट वीजनिर्मिती

उभारलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू हापालिकेने हा उपक्रम साकारला

८०० टन सुका आणि ४०० टन तंत्रज्ञानावर आधारित 'वेस्ट टू ओला, असा एकूण १२०० टन एनर्जी) प्रकल्पात दीड वर्षात दोन कचरा संकलित होतो. घंटागाडीच्या हस्तांतरित करा'(बीओटी) तत्त्वावर लाख ७७ हजार ८१९ टन कचरा माध्यमातून हा कचरा मोशी येथील उभारण्यात आला आहे. खासगी जाळून १३ कोटी ८२ लाख ४० घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये संस्थेच्या माध्यमातून २१ वर्षे हजार युनिट वीज निर्माण करण्यात आणला जातो. येथे ८१ एकर जागेवर कालावधीसाठी प्रकल्प चालविला आली आहे. विजेची वाढती मागणी कचरा डेपो विस्तारला आहे. त्या जाणार आहे. 'वेस्ट टू एनर्जी' लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड म ठिकाणी कम्पोस्टिंग, गांडूळ खत, प्रकल्पात एक हजार टन कच-यापासून प्लास्टिकपासून इंधन निर्मिती असे दररोज १४ मेगावॅट वीजनिर्मिती होत विविध प्रकल्प कार्यान्वित आहेत. आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज घनकचरा विघटनासाठी अत्याधुनिक एनर्जी' प्रकल्प 'बांधा, वापरा आणि

मुंबई विमानतळावर २१.७८ कोटी रुपयांच्या कोकेनसह गिनी महिलेला अटक

मुंबई, दि. १७ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) २१.७८ कोटी रुपयांचे कोकेन तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गिनी महिलेला अटक केली आहे.

डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटच्या पथकाने केनियाची

राजधानी नैरोबीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या गिनी नागरिकत्व असलेल्या एका महिला प्रवाशाला विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी तपासणी दरम्यान, चेक-इन केलेल्या सामानात पांढऱ्या रंगाच्या पावडरचे तीन पॅकेट्स लपवलेली आढळली. त्यानंतर एनडीपीएस फील्ड टेस्ट किट वापरून तपासणी केल्यानंतर या पदार्थात कोकेन असल्याचे

आढळून आले. चौकशीनंतर, डीआरआयने अंमली पदार्थाचे पॅकेट जप्त केले. जप्त केलेल्या प्रतिबंधित पदाथचि एकूण प्रमाण

२,१७८ ग्रॅम होते, ज्याचे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य अंदाजे २१.७८ कोटी रुपये आहे. देशात इग्ज तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास

ससूनच्या अहवालाबाबत प्रचड गुप्तता

मृत्यू प्रकरणातील ससून रूग्णालयाच्या दिल्यानंतर तब्येत बिघडल्याने उपचार सहा सदस्यीय समितीचा बहुप्रतिक्षित अहवाल अखेर वैद्यकीय शिक्षण येथील मणिपाल रञ्गालयात मृत्यू संचालनालय तसेच अलंकार पोलिसांना झाला होता. त्यापूर्वी २८ मार्चला रक्तस्राव सादर करण्यात आला. यात नेमका कोणावर ठपका ठेवला?, याबाबत प्रचंड दीनानाथ मंगेशकर रञ्गालयात गुप्तता बाळगली आहे.ईश्वरी भिसे (वय आणले होते. मात्र, त्यांना दाखल करून

पूणे, १७ : गर्भवती ईश्वरी भिसे ३७) यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म सुरू असतानाच त्यांचा ३१ मार्चला बाणेर होत असल्याने त्यांना उपचारासाठी

BECHAR PARMAR AS PER DOCUMENT DOCUMENTS, FOR ALL FUTURE

MOTHER - MARGARET BASIL DOCUMENTS

त्यामूळे उपचारांना उशीर झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत भिसे यांच्या नातेवाइकांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या आधारे अलंकार पोलिसांनी सर्व जबाब व उपचारांची कागदपत्रे ससूनच्या वैद्यकीय समितीकडे (मेडिकल बोर्ड) सादर केली होती.

HAVE CHANGED MY NAME FROM

SAJAN MAHENDRAKUMAR MEHRA

SANJANA MEHRA TO SANJANA

MAHENDRA MEHRA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

TO DIPESH NARENDRAKUMAR

__ VAISHALI YASHWANT PARAB TO

MAHARASHTRA- 411014 HAVE

_ SHAIKH NILOO NISAR AHMED TO

_ GAZETTE NO (M-24273909)

सुरू आहे.

स्मारक विस्तारी करणासाठीच्या भूसंपादनासाठी फेरसर्वेक्षण

पुणे, दि. १७ : महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले राष्ट्रीय रम ारकाच्या विस्तारी करणासाठी भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाकडून फेरसर्वेक्षण केले ध्ये मोबदल्याची येऊ शकणाऱ्या भूसंपादन कराव्या लागणाऱ्या मि इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी संबंधित सर्वेक्षण

आवश्यक जागेच्या जाणार आहे. त्याम मागणी, तडजोडीने मिळकती व सक्तीने ळकती, याबाबतची केले जाणार आहे. अशी माहिती म हापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. या काम ासाठी स्वतंत्र उपायुक्त नेमण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

सूचना

मुंबई लक्षदीप वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य जाहिरातदाराकडून दाव्याची पूर्तता त्याच्या झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT KAMESHWAR SANT MAHTO TO RAHIM ABBAS UNDWAWALA TO ABBAS ALI SANT SHAIKH AS PER DOCUMENTS UNDWAWALA AS PER DOCUMENT

I, PRIYA RAJENDRAN L R/O A10/21, I HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI / ANSARI MOHD ZIA TO ZIAUL VELU CHAWL, NEHRU NAGAR, VM ABBAS ALI TO ABBAS ALI ISLAM ANSARI AS PER DOCUMENT ROAD NO 05, VILE PARLE WEST, UNDWAWALA AS PER DOCUMENT

MUMBAI 400056 HAVE CHANGED MY
NAME TO PRIYA KARTHIK DEVENDRA
KISHORBHAI PARMAR TO KISHOR SONAM DARSHAN YELGADI TO
KISHORBHAI PARMAR TO KISHOR SONAM ROHIDAS MAGAR AS PER I, KARTHIK PONNUSWAMY R/O A10/21,

I, KARTHIK PONNUSWAMY R/O A10/21,
VELU CHAWL, NEHRU NAGAR, VM VIBHABEN / VIBHABEN PARMAR TO
ROAD NO 05, VILE PARLE WEST, VIBHA KISHOR PARMAR AS PER DEEPESH NARENDRAKUMAR TANWAR
MUMBAI 400056 HAVE CHANGED MY VIBHA KISHOR PARMAR AS PER DEEPESH NARENDRAKUMAR TANWAR NAME TO KARTHIK PONNUSWAMY DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM TANWAR AS PER DOCUMENTS, FOR DEVENDRA FOR ALL PURPOSES.

I HAVE CHANGED MY NAME JAYSHREE CHOTULAL SHETH TO ALL FUTURE PURPOSES NARSIMLU NAGESH KAMMARI TO NEW JAYSHREE CHHOTALAL SHETH AS I HAVE CHANGED MY NAME FROM NAME NARASIMHA NAGESH PER DOCUMENT KAMMARI CHARI AS PER GAZETTE M- WE, FATHER - BASIL RODRIGUES & PRACHI SHAILENDRA GAWDE AS PER

18152768 I HAVE CHANGED MY NAME RODRIGUES HAVE CHANGED OUR I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD SAMEER SHAIKH TO NEW CHILD'S NAME FROM OLD - VALARIE AKHLAQUE AHMED AFAQ AHMED TO

NAME MOHAMMAD SAMEER MOHD ELSY BASIL RODRIGUES TO NEW - AKHLAQUE AHMED AFAQUE AHMED SHAKEEL SHAIKH AS PER VALARIE BASIL RODRIGUES AS PER KHAN AS PER MAHARASHTRA

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I VEDANT KUMAR S/O BINOD R/O MALINI RAMCHANDRA MAYEKAR TO AKSHATA RAHUL GHOKSHE TO C204, ROHAN MITHILA 3, MHADA

DISHA DIPESH BAGKAR AS PER AMARA NAMAKWALA AS PER COLONY, VIMAN NAGAR, PUNE,

DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM CHANGED MY NAME TO VEDANT SUHAIL AHMED MANZOOR AHMED TEJAL RUPESH AREKAR TO TEJAL BHARGAVA

SHAIKH / SUHAIL SHAIKH TO SOHAIL PRAKASH BHATKAR AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM AHMED SHEIKH AS PER DOCUMENTS DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM NILUFER USMANI SHAIKH AND THEN

PRIYA SHIRKE TO PRIYA CHINMAY ARTI KUMARI TO ARTI JITENDRA TO NILUFER SUHAIL USMANI AS PER $\underline{\text{KUMAR AS PER LATEST DOCUMENTS}} \ \underline{\underline{\text{G}}} \text{AZETTE} \ (\text{U-90919 \& M-24293751})$

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SANJAY DOULATRAI VORA TO SANJAY KALPANA NANDKUMAR MULGAONKAR SANIA FARID DASTGIR PATAN TO DOLATRAY VORA AS PERTO NAMRATA NANDKUMAR SANIYA FARID PATHAN AS PER MULGAONKAR AS PER DOCUMENT AADHAR CARD.

DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM AALIYAH SUHAILBHAI SHAIKH TO I HAVE CHANGED MY NAME FROM PRITI TO PRITI RAMESH CHANDRA AALIYAH SUHAIL SHAIKH AS PER TEJAL KISHOR JAGTAP TO TEJAL ABHIJEET NIGHUT AS PER SINGH AS PER DOCUMENT DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS KHAN ABDUL KARIM SALEEM TO MAHENDRAKUMAR S MEHRA TO OLD NAME ANJANA / ANJALI ABDUL KARIM SALIM KHAN AS PER MAHENDRA KUMAR MEHRA AS PER SHYAMRAO PAWAR TO NEW NAME ANJALI ULHAS RATHOD

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. शैलेंद्र विश्वास पाडावे हे फ्लॅट क्र.३०२, ३१ मजला, रॉयल रेसिडेन्सी बी बिल्डिंग कोहौसोलि. शहर सर्व्हे क्र.४/५०, ४बी/५०, ४सी/५०, बी इमारत, तावरी पाडा, डॉ. एस.एस. राव रोड नालबाग, मुंबई-४०००१२, मु. परळ शिवडी वेभाग, नोंदणी जिल्हा मुंबई शहर (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत. पुर्वीचे दस्तावेज अर्थात श्री. अशोक नथु हडक गंच्या नावे दिनांक ०६.०५.२०१६ रोजीचे बृहन्मुंबई

जर कोणा व्यक्तीस श्री. शैलेंट विश्वास पाडादे गंच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तींना मदर फ्लॅट किंव गगाबाबत दावा किंवा अधिकार असल्यास त्यांर्न ऱ्यांचा दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेर्ख वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ **दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावेत भन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगि केले आहेत. असे समजले जाईल आणि आमच्य अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत. देनांक: १८.०४.२०२५

असोशिएट डी ज्युरिसकरित मालक ॲड. मुक्ता सोहोनी वकील उच्च न्यायालय व नोटर्र (बी.कॉम, जी.डी.सी.ए., डी.जी.ए.एम. एलएल.एम पत्ताः कार्यालय क्र.२७, इशान प्लॉट क्र.१, सेक्टर ८बी, सीबीडी बेलापूर नवी मुंबई-४००६१४.

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM ZUBEDA MOHAMMED ASHRAF TO ASHRAF ALI AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL KALAM TO ABDUL KALAM SHAIKH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM QUREISHI ASHFAQUE AHMED ALI TO ASHFAQUE AHMED QURESHI AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM RAMCHANDRA MEWADA RAMSHANKAR SUTHAR AS PER

VE <mark>Sufi taj mohammad shah fazil</mark> HUSSAIN SAYYED & SHABANA SUFI TAJ MOHAMMAD SHAH SAYYED HAVE CHANGED OUR MINOR SON NAME ROM MOHD TAUFIQ HUSSAIN KHAN / SAYYED SUFI MOHD TAUFIQ HUSSAIN SHAH SUFI TAJ MOHAMMAD SHAH TO MOHD TAUFIQ HUSSAIN SAYYED AS ER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM PALAK GOEL TO PALAK DHIRAJ GOEL AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM KRISH GOEL TO KRISH DHIRAJ

HAVE CHANGED MY NAME FROM IARMADA RAMDAWAR CHAUHAN O NARVADA RAMDAWAR CHAUHAN S PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM

INESHBHAI DINESHBHAI PATEL O **vinesh dinesh pate**l as ER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

NESHBHAI PATEL TO DINESH PRABHUDAS PATEL AS PER HAVE CHANGED MY NAME FROM HARTI BABUBHAI GOVINDJI PATEL

O **Bharati Dinesh Patel** As ER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM BHARATIBEN DINESHBHAI PATEL

TO BHARATI DINESH PATEL AS HAVE CHANGED MY NAME FROM RUCHITABEN RAJMAL SHAH TO RUCHITA ANKUR SHAH AS PER

OCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM IDDHEE LEELADHAR GOSAR RIDDHEE RUSHABH SAVLA AS

ER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM PRAVEENA JAYANTIBHAI PATEL Pravina jayantibhai patel as

ER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SULTAN MOHD JALIL SHAIKH / MOHAMMED SULTAN MOHAMMED JALIL TO MOHD MOHAMMED JALIL BULTAN MOHD JALIL SHAIKH AS

PER DOCUMENT. WE VIJAY PANCHAL & SHILPA VIJAY PANCHAL HAVE CHANGED OUR MINOR CHILD NAME FROM ANSH VIJAYBHAI PANCHAL TO 'IJAY PANCHAL AS PER

OCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM NAKUSHA RAMDAS SHIVEKAR NAKUSHA UMESH NANEKAR ER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MANISHA RAJARAM BANE PRIYA VILAS INDULKAR AS PER OCUMENT.

सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. कॉर्पोरेट कार्यालय: लोधा एक्सलस, एन एम जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई-४०००११. द्रः:+९१२२-६७७३७३७३, ई-मेलः investors.sel@lodhagroup.com

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

😯 मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्षास कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १७ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या सभेत ान्यता दिली. लेखापरिक्षकांच्या अहवालासह संपुर्ण लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष बीएसई लमिटे डच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या https:// vww.sanathnagar.in/investor-relation/financial-result/financial-year-2024-2025 या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल क्विक रिस्पॉन्ड



सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेडकरीता

सही/-संज्योत रांगणेकर अध्यक्षा

ठेकाण: मुंबई डीआयएन:0७१२८९९२ देनांक: १७ एप्रिल, २०२५

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. रमाशंक **देवराज पाल** हे मे. रामनाथ एस.आर.ए. को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीचे सदस्य होते आणि फ्लॅट क्र.३१०, ३रा मजला, मे रामनाथ एस.आर.ए. कोहौसोलि., शेर-ए-पंजाब ले आऊट, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३, यापुढे 'सदर फ्लॅट' म्हणून संदर्भ, या जागेचे धारक होते श्री. रमाशंकर देवराज पाल यांचे ०८.०४.२०११ रोजी आणि त्यांची पत्नी श्रीमती देवी रमाशंक **पाल** यांचेसुद्धा २८.०५.२०२१ रोजी कोणतेर्ह नामांकन व इच्छापत्र न करता निधन झाले. **श्री**. ग्हानगरपालिका यांच्याटारे वितरीत वाटपपत्र उपलब सतीश कुमार रमाशंकर पाल (मुलगा) व श्री गही. हरवले आहेत व सापडलेले नाही. लालसाहब कुमार रमाशंकर पाल (मुलगा) सदर खोलीचे कायदेशीर वारसदार आहेत. माडे अशील **श्री. सतीश कुमार रमाशंकर पाल** यांर्न त्यांचा भाऊ **श्री. लालसाहब रमाशंकर पाल** यांच्या अनुमतीने त्यांच्या नावे सदर फ्लॅटबाबत

१००% शेंअर, हित, अधिकार हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दाव अधिकार, हित असल्यास किंवा अन्य कायदेशी वारसदार, दावेदार/आक्षेपकर्ता यांना सोसायटीचं भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स हित हस्तांतरणास काही दावा किंवा आक्षेप असल्यार त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर माझ्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसा**त सोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शे अर्स व हित हस्तांतरणास त्यांचे दावा, आक्षेपबाबत पराव्यांच्या प्रतींसह कळवावे. विहि कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सद

आहेत असे समजले जार्डल

सही/ ॲड. समीर सुर्वे जी/१२, ए विंग, इमारत क्र.१, शंकरवाडी विवा हब टाऊनच्या मागे, जोगेश्वरी (पुर्व)

जाहीर सूचना

मुंबई-४०००६०

फ्लॅटबाबत सर्व आवश्यकतांची पर्तता माझे अशील

करतील आणि नंतर येणारे आक्षेप त्याग केले

माझे अशील **श्री. प्रदीप सुरेश शर्मा** यांच्या वती राजेश शहजाद शर्मा यांच्या नावे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्यातारे सन १९८९-९० मध् माझ्या अशिलांच्या मालकीची मालमत्ता अर्थात **खोली** क्र.ए/३३, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र गोराई(१) महालक्ष्मी कृपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग गोसायटी लि.. प्लॉट क्र.३. रोड क्र.आरएससी-२३. गोराई भाग-०१. बोरिवली (प.). मंबई ४०००९१ (यापुढे सदर खोली म्हणून संदर्भ) य गागेबाबत श्रेणी क्र.00६(ए) आणि जागतिक बँक प्रकल्प सांकेतांक अंतर्गत श्रेणी-एएजीपी. प्राधान क्र.००९१५ मधील त्यांचे अर्ज क्र.०६३३४१ बाबत अर्जासमोर वितरीत करण्यात आले होते ते माझ्या अशिलाकडून दिनांक १५.०४.२०२५ रोजी त्यांचे खोलीत अन्यत्र हरविले/गहाळ झाले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही, त्यांनी दिनांव १६.०४.२०२५ रोजी लापता **तकार नोंद क्र.४७८४६**-२०२५ अंतर्गत बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई येथे **गॅनलाईन तकार नोंद** केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव ारसाहक, तारण, ताबा, विक्री, बक्षीस, उप[,] भाडेपड़ा, मालकी हक, अधिभार, न्यास, परवाना ारिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा इतर प्रकारे दाव ।सल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आजच्या तारखेपास् • दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे किंव सदर दस्तावेज सापडल्यास खाली दिलेल्या कार्याल पत्त्यावर आणुन द्यावे. अन्यथा ते त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल

ॲड. महेश लालजी सिंह पत्ता: २२७/डी-०५, पृष्पांजली कोहौसोलि रोड क्र.आरएससी-४०, गोराई-२, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१. दिनांक: १८.०४.२०२५

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील यांना खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेबाबत कुमारी आरती रमनलाल झवेरी व श्री. क्षितीज झवेरी ऊर्फ सतिश रमनलाल झवेरी (हस्तांतरकर्ता) यांच्यासह प्रलंबित व्यवहाराबाबत सदर सूचना प्रकाशित करण्यासंदर्भात स्पष्ट अधिकारासह खरेदी करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, परवाना, वहिवाट, तारण, वारसाहक्क, मृत्युपत्र, वारसा, बक्षीस, मालकीहक, अधिभार, परिरक्षा, कायदेशीर हक, न्यास. ताबा किंवा अन्य इतर प्रकारे काही अधिकार, हक्क, दावा किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह ॲड शशिकांत सावडकर, कार्यालय पत्ता: ३६/५२ सुंदरलाल भाल पथ, लाल इमारत, ३रा मजला, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे सदर सूचना ाकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की. असे दार कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले

अनुसुची: ए निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.१३१ था मजला, सम्राट अशोक, इमारत क्र.३, क्षेत्रफळ ५०६ चौ.फु. कार्पेट, ४था मजला, **सम्रा**ट अशोक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून नामे इमारत, **इमारतीमधील ८वा मजला लिफ्टसह,** सन १९५९ पूर्वी बांधलेली आणि जमीन सीटीएस क.२५०. मलबार व कंबाल विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे डी वॉर्ड.), आर.आर. ठक्कर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४००००६, नोंदणी जिल्हा मुंबई शहर व सम्रा अशोक को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.द्वारे व्यवस्थापन व मालकीची, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तरतुदी अंतर्गत, नोंदणी क्र.बी-४५४४, दिनांक ११ सप्टेंबर, १९६१ आणि नोंद कार्यालय: सम्राट अशोक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., ७ आर.आर. ठकर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४००००६ नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर.

ठेकाण: मुंबई अंड. शशिकांत सावडकर दिनांक: १८.०४.२०२५

आहे की, माझे अशील **श्रीमती हीना देवरा**ज अचतानी या दकान क्र.७६, तळमजला, न् मेअगुल कमर्शियल प्रिमायसेस को-ऑपरेटिक सोसायटी लि.. प्लॉट क्र.२०. ३रा रस्ता. खा

माझ्या अशिलांनी नमद केले आहे की **रकादास माणेकराज इसरानी** (विक्रेता) आणि अ**हमद सय्यद एम शोख** (खरेदीदार) यांच्य दरम्यान सदर दुकानाबाबत झालेला दिनांव . ११.०९.१९७३ रोजीचा मुळ करारनामा हरवले गहाळ झाले आहे आणि माझे अशिलांनी दिनांव 0१.0९.१९७३ रोजीचे मुळ करारनामा हरविले संदर्भात खार पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांव १२.०४.२०२५ रोजी तक्रार क्र.४६००२-२०३ ासार तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मळ दस्तावेज नापडल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस याबाबन करारनामा. अधिभार. तारण. बक्षीस. न्यास बारसाहक, ताबा, कायदेशीर हक, मालकी हक भाडेपट्टा, इच्छापत्र किंवा अन्य इतर प्रकारे सद फ्लॅटसंदर्भात कायदेशीर दावा, अधिकार, हक्क, हित गगणी असल्यास त्यांनी त्यांचे दावा मुब इस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सचन गरखेपासून १४ दिवसात सादर करावेत. अ^{न्यः} काही आक्षेप, दावा प्राप्त झाल्यास ते त्याग, किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. किरेन दिलीप थवानी

(वकील उच्च न्यायालय) १४, जीवन धारा, एलआयसी इमारत, डॉ. आंबेडकर रोड, वांद्रे (पश्चिम), मंबई-४०००५०. मोबा::८५९१२२६०९०

Uma Shiv Corner CHS Ltd., Plot No22/22A Sector 19, Kamothe, Khandeshwar 410209
The Managing Committee of Uma Shiv Corne CHS Ltd., invites proposals from reputed and experienced Project Management Consultanc (PMC) firms for the repair and renovation work of the society's buildings.

Scope of Work: e scope includes but is not limited to: Assessment of the current condition of the society's buildings and provide technica

quality assurance and quantity survey along with contractor final measurements (billing). Assistance in selecting contractor

Supervision and quality control of the repa 5 Ensuring timely completion of the project with quirement treatment to the said works

ligibility Criteria:

The firm must have at least 5years of pairs/renovations.
The firm should have successfully completed

t least 10 similar projects for cooperative Must be registered and comply with the legal requirements for providing consultancy

Must have qualified engineers/architects on staff with relevant experience of the same said

Submission Details: proposals in a sealed envelope, clearly marked as "Proposal for PMC Services – Repair Works" to the society's office at the address mentioned Jma Shiv Corner CHS Ltd

Email Address: umashivcorner@gmail.com Proposals should reach the society's office b 25/04/2025. Terms and Conditions:

 The Society reserves the right to accept or reject any or all proposals without assigning any 2. Further discussions and negotiations may be

neld with shortlisted firms.
3. Only shortlisted firms will be contacted fo urther procedures. For more details, please visit the society office

uring 10 am to 5pm Uma Shiv Corner CHS Ltd

जाहीर सूचना

थेथे सूचना देण्यात येत आहे की**, श्रीमती शफियाबी मेहबुब शेख** या फ्लॅट क्र.७०८, ७वा मजला इमारत क्र.पीआर-८, साई शक्ती को-ऑप.हौ.सो.लि., एमएमआरडीए कॉलनी, पीएमजीपी कॉलनीजवळ, पुनम नगर, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३. यापढे **सदर खोली** म्हणन संदर्भ. येथीत जागेच्या कायदेशीर मालक होत्या. **श्रीमती** शिफियाबी मेहबुब शेख यांचे २५.०३.२०१२ रोजी व त्यांचे पती श्री. मेहबुब शेख यांचे यापूर्वीच कोणतेही नामांकन व इच्छापत्र न करता निधन वाले. **श्री. झहीरुद्दीन मेहबुब शेख (मुलगा) कुमारी मेहबुब शेख (मुलगी)** हे सदर खोलीचे दोन कायदेशीर वारसदार आहेत

नंतर **श्री. झहीरुद्दीन मेहबुब शेख** यांनी त्यांची बहिण **कुमारी मेहबुब शेख** यांच्याकडून अनुमर्त घेऊन सदस्यत्व हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला. सोसायटीने सदस्य म्हणून <mark>श्री. झहीरुद्दीन</mark> मेहबब शेख यांचे नाव दाखल केले आणि भाग प्रमाणपत्रावर त्यांचे नाव नमद केले.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री** झहीरुद्दीन मेहबुब शेख यांनी सदर फ्लॅट श्री राजेश लधा पटेल ऊर्फ श्री. राजेश लधा पटेल **गवल्या** यांच्याकडे दस्तावेज क्र.बीडीआर१ १३२२७–२०१९ असलेले दिनांक ०३.१२.२०१ रोजी हमी उपनिबंधक यांच्या समक्ष नोंद असलेत विक्री करारनामाद्वारे विक्री केले.

म्हणन जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दाव अधिकार, हित असल्यास किंवा अन्य कायदेशी वारसदार, दावेदार/आक्षेपकर्ता यांना सोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स हित हस्तांतरणास काही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर माझ्याकः सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसा**त सोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्या^न शेअर्स व हित हस्तांतरणास त्यांचे दावा आक्षेपबाबत पुराव्यांच्या प्रतींसह कळवावे. विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सद म्लॅटबाबत सर्व आवश्यकतांची पुर्तता माझे अशील करतील आणि नंतर येणारे आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: १८.०४.२०२५

जी१२, शंकरवाडी एसआरा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, शंकरवाडी, जोगेश्वरी (पुर्व) मुंबई-४०००६०

समीर सुर

निशांत राणा

जाहीर सूचना

श्री. प्रकाश कुमार श्रेष्ठ यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहेत की, मुळ करारनामा/दस्तावेज अर्थात १) मे. रिनाऊन कन्स्ट्रक्शन कं.प्रा.लि. आणि श्री **रेखा प्रभाकर सावंत** व **प्रभाकर दिनकर सावंत** यांच्या दरम्यान झालेला दिनांक १४ जन १९८९ रोजीचा विक्री करारनामा आणि <mark>२) श्रीमती रेखा प्रभाकर सावंत</mark> आणि श्री **घनश्याम हरिप्रसाद भट्ट** यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.२०३, क्षेत्रफळ ५५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, ए-१ लिंक पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, राजन पाडा, पन्नालाल घोष मार्ग, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४, प्लॉट जमीन सीटीएस क्र.१०५०, सर्व्हे क्र.४५८, गाव मालाड (दक्षिण) य जागेबाबत झालेला दिनांक ६ नोव्हेंबर, १९९५ रोजीचा हस्तांतर **करारनामा** हरवले/गहाळ

सदर दस्तावेज/करारनामा हे उपरोक्त फ्लॅटकरिता अधिकार श्रेणी दस्तावेजातील प्रमुख द्व आहेत. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा सदर मालकाच्या विरोधात विक्री तारण. अधिभार, न्यास, मालकी हक्क, ताबा, बक्षीस, परिरक्षा, वारसाहक्क, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि/किंवा हित किंवा मागणी असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ३७/३८, ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.). मंबई-४०००६४ येथे सदर सचना प्रकाशनापासन १४ दिवसांच्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा स्थगित आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

ठिकाण: मंबई दिनांक: १८.०४.२०२५ वकील उच्च न्यायालय **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that We, 1. Mr

BIMAL LABHSHANKAR PANDYA, 2, Mrs. KIRAN BIMAL PANDYA 3 Mr MIHIR BIMAL PANDYA, 4. Mrs. MEGHA MIHIR PANDYA all having address at, 1101, The Pinnacle CHSL., Opp. LIC Colony, Mulund-(West) Mumbai-400080, have severed off and broken all our relations of whatsoeve nature with our son/brother/brother-in-law Mr. OMKAR BIMAL PANDYA and his wife Mrs. HARINI OMKAR PANDYA Nee Miss HARINI PARESH DEDHIA. They both wil not have any rights, title and/or interest over our sole or jointly owned movable or immovable properties of whatsoever nature for past, present and future. Any person/s, dealing in any manner with them shall be doing so at his/her own risk, and we shall not be liable for any financial transactions including debts. Joans, act matter, and deed of Mr. OMKAR BIMAL PANDYA and Mrs. HARINI OMKAR PANDYA Nee Miss HARINI PARESH DEDHIA, as they are residing separate from us since February, 2025.

Mr. BIMAL LABHSHANKAR PANDYA, Mrs. KIRAN BIMAL PANDYA, Mr. MIHIR BIMAL PANDYA. Mrs. MEGHA MIHIR PANDYA
Place: Mumbai Date: 18.04.2025

जाहीर नोटीस

सहकारी बँक लि. पणे यांचे दादर शाखेतील मय नॉकर धारक कै. बसंती उर्फ वासंती प्रगड त्रियाना यांचा जनता सहकारी बँक लि. पुणे दादर शाखा येथे लॉकर क्र. डी- २७९ व लॉक क्र. डी-३१३ व दोन ठेव पावत्या आहेत. बसंती उर्फ वासंती प्रगजी रुशियाना यांचे दि २८.०८.२०२१ रोजी मुंबई येथे दु:खद निधन झाले असन त्यांचे मागे कोणीही कायदेशीर वारस वर्ग-१ नाहीत कै रुशियाना याचे वर्ग-२ मधील ७ वारस मकेश रुशियाना. साधना पंचम तिय कल्पना तक्कर भारती वर्मा हर्षा गोकाणी वर्ष गोकाणी आणि धनिशा ठक्कर यांनी कै. बसंत उर्फ वासंती प्राजी रुशियाना यांचे सदर लॉकर थकीत भाडे व अन्य देणी बँकेस अदा करून मयनाचे लॉकर मधील चीजवस्तंची व २ मृद ठेवीच्या रकमेची मागणी केली आहे.

प्रकरणी कै. बसंती उर्फ वासंती प्रगजी रुशिया यांचे सर्व नातेवाईक आणि संबंधीतांस नोटीर देण्यात येते की, ज्यांचे कै, बसंती उर्फ वासंत गंगजी रुशियाना यांचे लॉकर क्र. डी- २७९ [:] लॉकर क्र. डी-३१३ व इतर जंगम मिळकतीम हक्क व हितसंबंध आहेत. त्यांनी बँकेच्या दाद शाखा मुंबई येथे ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० देवसाचे आत संपर्क करून शाखा व्यवस्थापव दादर शाखा यांचेकडे हरकत नोंदवावी व क्ले सादर) करावा, उपरोक्तनुसार कै. बसंती उर्फ वासंती प्रगजी रुशियाना यांचे उपरोक्त ७ खेरीज इतर सर्व नातेवाईक आणि संबंधीतांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन ३० दिवसाचे आत ज बँकेच्या दादर शाखेत संपर्क करून हरकत घेतल्यास आणि अथवा क्लेम सादर न केल्या नयताचे सदर लॉकरबाबत कोणाचे काहीर्ह हणणे. हक्क नाही असे समजण्यात येईल. तसे अर्जदार मकेश रुशीयाना आणि इतर ६ जणांच्य अर्जानसारच्या क्लेमबाबत बँकेकडन निर्ण होऊन पढील कार्यवाही केली जाईल व त्यापर सदर लॉकरबाबत इतर कोणासही कोणती तक्रार करता येणार नाही याची गंभीर नोंद घ्याव कळावे

जनता सहकारी बँक लि. पुणे करित शाखा व्यवस्थापक, दादर शाखा, मंबर्ड तळ मजला, बी विंग दया निवास,एस. के. बोले रोड आगर बाजार, दादर (प),मुंबई-४०००२८ संपर्क क्र. ०२२ २४२२६२१९ इमेलः dadar@janatabankpune.con दिनांक: १८/०४/२०२५

जाहीर सूचना

सर्वमान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. आमचे अशील अर्थात श्री. शरण किशन मेहता व श्रीमती रेखा किशन मेहता यांना मालकीत्व फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, विंग-ए इमारत क्र.डी-६५, आझाद नगर निर्मल को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, आझाद नग क्र.२, वीर देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, जमीन सीटीएस क्र.८३७(भाग), गाव आंबिवली, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर नमेन आद्याट साए निर्मल को-ऑपरेटिव्ह हौसि सोसायटी लिमिटेड, नोंद.क्र.एमयुएम/एमएचएडीबी/ एचएसजी /टीसी /१२०७० /२००३-२००४ दिनांक १२.०५.२००३ यांच्याद्वारे वितरीत दिनांक ०७.१७.२००३ रोजीचे भाग प्रमाणपत्र क्र.०१ अंतर्गत एकत्रित अनुक्रमांक ०१ ते ०५ (दोन्हीसह असलेले रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्समधील सर्व अधिकार, हक्क व हित (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) यासह तारण/विक्री

करण्याची इच्छा आहे.

मुळतः <mark>मे. जांगीत इस्टेट ॲण्ड डेव्हलपमेंट</mark> कं.प्रा.लि. यांनी सदर फ्लॅट श्री. नितीन चंद्रमोहन **नाईक** यांना नोंदणी क्र.बीडीआर-१-११६६४ २००७ नुसार उपनिबंधक कार्यालय अंधेरी-१ (वांद्रे येथे नोंद्र असलेले दिनांक २०.१२.२००७ रोजीचे नोंट टिनांक १२ १२ २००७ रोजीचे नोंटणीकत स्थायी पर्यायी करारनामा मार्फत देण्यात आले होते तद्नंतर **श्री. नितीन चंद्रमोहन नाईक** यांनी सदर म्लॅट श्री. शरण के. मेहता, श्रीमती रेखा के. मेहता आणि श्री. किशन एस. मेहता यांच्याकडे नोंदणी क्र.बीआरडी-१५-४२७४-२०११ नुसार उपनिबंधक कार्यालय अंधेरी-४ येथे नोंद असलेले दिनांक २१.०४.२०११ रोजीचे नोंद असलेले दिनांक २१.०४.२०११ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामादारे विकी केले. श्री. किशन एस. मेहत यांचे ०४.०७.२०२१ रोजी अंधेरी (पश्चिम), मंबर्ड येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ कायदेशी वारसदार श्रीमती रेखा किशन मेहता (पत्नी), श्री. शरण किशन मेहता (मुलगा), श्रीमती शीतल विनय भेल ऊर्फ शीतल किशन मेहता **(विवाहीत मुलगी)** हे घोषणेनुसार कायदेशीर ारसदार आहेत आणि नामांकन प्रक्रियेद्वारे सोसायटीने श्री. शरण के. मेहता व श्रीमती रेखा के. मेहता यांच्या नावे दिनांक १६.०३.२०२५ रोजी सदस्यत्व हस्तांतर केले. येथे नोंद असावी की**. श्रीमती** शीतल विनय भेल ऊर्फ शीतल किशन मेहत यांना नोंद मक्तता करारनामा करण्याद्वारे त्यांचा भाऊ श्री. शरण किशन मेहता यांच्या नावे सदर म्लॅटमधील त्यांचे सर्व अधिकार, हक्क, हित व दावा मुक्त करण्याची इच्छा आहे. तद्नुसार **श्री शरण किशन मेहता** हे सदर फ्लॅटमधील ५५% शेअर्सचे मालक आणि **श्रीमती रेखा किशन मेहता** या सदर फ्लॅटमधील ४५% शेअर्सच्या मालक असतील.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेकडे मालमत्तेबाब विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल तारण, मालकी हक्क, खासगी तारण, अधिभार परिरक्षा, अदलाबदल, तारण, मालकीहक्क, न्यास मळ अधिकार दस्तावेजांचा ताबा किंवा सक्षम प्राधिकारी किंवा कायद्याच्या न्यायालयाचे कोणतेही आदेश किंवा हुकूमनामा, पारिवारीक, व्यवस्था/ तजवीज/कंत्राट, विकास अधिकार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसात कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/ किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहाँ

त्रण्यास मुक्त असतील ड्रॉईट लिगल सोल्युशन वकील, उच्च न्यायालय मुंबः ५०२. ५वा मजला. पारस बिझनेस सेन्टर. कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६